

ई-मेलद्वारे :



जनहिताय सर्वदा

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई-४०० ०३२.

दूरध्वनी क्र. ०२२- २२७९३३११

Email ID: napu१५.mhpds@nic.in

क्र.वैदेप्र-३५२२/प्र.क्र.२३१/ना.पु.१५

दिनांक १५ एप्रिल, २०२५.

विषय:- वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्याबाबत....(श्रीम. सुचिता नरेश पालीवाल, लिपिक-टंकलेखक)

संदर्भ:- १) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.एमएजी-२००५/प्र.क्र.१/आरोग्य-३,

दि.१९.०३.२००५.

२) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. बैठक २०१३/प्र.क्र.३५३/१३/राकावि-२,

दि.०४.०४.२०१४

३) अधीक्षक, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई यांचे पत्र क्र.गोतेरु/एमएलसी/वैखप्र/१५३७/
२०२२, दि.२५.०२.२०२२.

४) नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे पत्र क्र. निशि/लेखा/३/वैखप्र/२०२१/
३९/जा.३०९, दि.१०.०६.२०२२,

५) अ.ना.पु. व ग्रा. सं.वि., शासन निर्णय क्र.वैदेप्र-३३२१/प्र.क्र.०१/ना.पु.१५, दि.०१.०३.२०२४.

ज्ञापन :-

श्रीम. सुचिता नरेश पालीवाल, लिपिक-टंकलेखक यांच्या प्रसुतीच्या कारणास्तव दि.२१.०४.२०१९ ते दि.२६.०४.२०१९ या कालावधीत त्या आर. आर. क्लिनिक अँड मॅटर्निटी होम, वर्धा या खाजगी रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार व औषधोपचारासाठी आंतररुग्ण म्हणून दाखल होत्या. त्यांची दि.२२.०४.२०१९ रोजी प्रसूती झाली असून औषधोपचारावर ₹३५,२२४/- (अक्षरी रुपये पस्तीस हजार दोनशे चोवीस फक्त) इतका खर्च आला. जागतिक महामारी कोवीड-१९ ची परिस्थिती व लॉकडाऊनमुळे सदर ₹३५,२२४/- इतक्या रक्कमेचे देयक सादर करण्यास श्रीम.पालीवाल यांना उशिर झाला. त्यामुळे सदर कालावधीतील उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणास खास बाब म्हणून मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी संदर्भ क्र.४ येथील दि.१०.०६.२०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला.

२. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३, दि.१९.०३.२००५ मधील तरतूदीच्या अधीन राहून शासकीय कर्मचारी/त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आंतररुग्ण उपचारावरील खर्चाच्या ९०% रक्कम सरसकट अनुज्ञेय आहे.

श्रीम. पालीवाल यांच्या प्रसुतीबाबतचा आजार सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. एमएजी-२००५/९/ प्र.क्र. १/आरोग्य-३, दि.१९.०३.२००५ च्या सहपत्रातील परिशिष्ट-अ मधील भाग-१ मधील अ.क्र.१४

मध्ये येत असून Gynaecological and Obstetric Emergency हा आजार निश्चितपणे आकस्मिक असल्याचे अधिकांक, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई यांनी दि.२५.०२.२०२२ च्या पत्रान्वये प्रमाणित केले आहे.

३. श्रीम. सुचिता नरेश पालीवाल, लिपिक-टंकलेखक यांच्या प्रसुतीच्या कारणास्तव दि.२१.०४.२०१९ ते दि.२६.०४.२०१९ या कालावधीत त्यांनी आर. आर. क्लिनिक अँड मॅटर्निटी होम, वर्धा या खाजगी रुग्णालयात उपचार केले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१९.०३.२००५ च्या शासन निर्णयानुसार वेतनश्रेणीचे वर्गीकरण न करता औषधोपचारावरील प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% रक्कम सरसकट अनुज्ञेय असेल, अशी तरतूद आहे. पडताळणीअंती श्रीम. पालीवाल यांच्या उपचार व औषधोपचारावर खालीलप्रमाणे ₹ २७,७१२/- इतकी रक्कम परिगणीत होत आहे.

अ.क्र.	तपशील	रक्कम (रुपये)
१.	एकूण झालेला प्रत्यक्ष खर्च	३५,२२४
२.	एकूण ना-देय बाबी	२,७६६
३.	एकूण झालेला प्रत्यक्ष वास्तव्य खर्च	१०,०००
४.	एकूण औषधोपचारावर झालेला खर्च (रकाना क्र.१-(२+३))	२२,४५८
५.	एकूण औषधोपचाराच्या ९० टक्के (रकाना क्र.४ X ९० %)	२०,२१२
६.	एकूण अनुज्ञेय वास्तव्य खर्च	७,५००
एकूण अनुज्ञेय खर्च (रकाना ५+६)		२७,७१२

४. वाजवी खर्च समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार, सदर ₹ २७,७१२/- इतक्या परिगणित केलेल्या रक्कमेच्या ७५% म्हणजेच (₹ २७,७१२ X ७५ %) ₹ २०,७८४/- (अक्षरी रुपये वीस हजार सातशे चौऱ्याऐंशी फक्त) इतक्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची रक्कम श्रीम. सुचिता पालीवाल यांना अनुज्ञेय व देय ठरते.

५. श्रीम. सुचिता पालीवाल यांनी सदर प्रस्तावातील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याकरीता कोणत्याही विमा कंपनीकडे दावा केलेला नाही, याबाबतचे दि.१०.०१.२०२५ रोजीचे शपथपत्र (Affidavit) सादर केले आहे.

६. श्रीम. सुचिता पालीवाल यांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १९ मार्च, २००५ च्या शासन निर्णयानुसार उपरोक्त नमूद औषधोपचारावरील ₹ २०,७८४/- (अक्षरी रुपये वीस हजार सातशे चौऱ्याऐंशी फक्त) एवढ्या अनुज्ञेय रकमेच्या प्रतिपूर्तीस “एक विशेष बाब” म्हणून मान्यता देण्यात येत आहे.

७. श्रीम. पालीवाल यांच्या प्रसुतीवर केलेल्या वैद्यकीय खर्चासाठी अग्रिम घेतले असल्यास वरील रकमेतून ते वळते करून घेतले जाईल, याबाबतची खबरदारी घेण्यात यावी. तसेच आयकर कपात करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

८. सदर जापन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/ आरोग्य-३, दिनांक १९ मार्च, २००५ व शासन निर्णय क्र.वैखप्र-२०११/प्र.क्र.३३/११/राकावि-२, दिनांक ०१.०३.२०२४ अन्वये प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे.

९. यासाठी होणारा खर्च “मागणी क्र. एम-२, लेखाशिर्ष -२४०८, अन्न साठवण व वखार, ०१ अन्न १०१, प्रापण व पुरवठा, (०३), प्रापण, वितरण व किंमत नियंत्रण, (०३) (०२) मुफसल (अनिवार्य) (२४०८ ०१०८) (०१) वेतन” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षात उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

१०. सदर ज्ञापन आरोग्य विभागाच्या अनौ.सं.क्र.१०४/राकावि-२, दि.२९.०५.२०२४ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

११. सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०४१५१७५२५८७९०६ असा आहे. सदर शासन ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पूजा मानकर)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीम. सुचिता नरेश पालीवाल, लिपिक-टंकलेखक, जिल्हा पुरवठा कार्यालय, वर्धा, जि. वर्धा
(नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे मार्फत)

प्रत,

१. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई.
२. उप आयुक्त (पुरवठा), नागपूर विभाग, नागपूर.
(नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे मार्फत)
३. वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय, मुंबई.
४. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा व परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
५. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, नवी मुंबई.
६. अवर सचिव (राकावि-२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, वर्धा.
९. कक्ष अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती(ना.पु.१५).